

विशेषाधिकार शुल्क
उपनगर विद्या वणि कार्यालय
दिनांक :- 12 DEC 2003
भाषण :- 27683
संख्या :- III - BA
मि. व. वि. नि. वि. वि.

क्रमांक : एलसीएस २६००/१३४ / प्र.क्र. ४६ / ज-३

महसूल व वन विभाग,

मंत्रालय, मुंबई - ३२

दिनांक :- १२.१२.२००३

विषय :- जमीन - मुंबई उपनगर जिल्हा

मौजे वांद्रे, स.नं. ३४१, न.भू.क्र. ६२९ पै मधील मधील
हाऊस फॉर डिसहाऊससाठी राखीव असलेल्या भूखंडाच्या
अभिन्यासातील भूखंड क्र. सी मधील क्षेत्र रेणूका सहकारी
गृहनिर्माण संस्थेस मंजूर करण्याबाबत

जाणून:-

उपरोक्त विषयासंबंधी जिल्हाधिकारी मुंबई उपनगर जिल्हा यांना त्यांच्या क्रमांक- ११/३ अ /एफ ०२३५, दि. २०.३.२००३, दि. २७.५.२००३ तसेच दि. २.१२.२००३ च्या पत्रांस अनुलक्षून विशिष्टीपूर्वक असे कळविण्याचे मला निदेश आहेत की, मौजे वांद्रे येथील स.नं. ३४१ न.भू.क्र. ६२९ पै मधील हाऊस फॉर डिसहाऊससाठी राखीव असलेल्या भूखंडाच्या अभिन्यासातील भूखंड क्र. सी मधील १३८९ चौ.मी क्षेत्राचा भूखंड रेणूका सहकारी गृहनिर्माण संस्थेस मंजूर करण्याबाबत शासनाचा हेतू असलेबाबत दि. १६.१.२००३ रोजी संस्थेस हेतूपत्र दिल्यानंतर संस्थेने सभासदांच्या उपलब्ध करून दिलेल्या माहितीच्या आधारे सभासदांना मन्वत्ता देणे तसेच विषयांकीत भूखंडावरील एकूण बांधकामाच्या १५ टक्के क्षेत्राच्या वाणिज्यिक प्रयोजनासाठी वापर करण्यास परवानगी देण्याची संस्थेने मागणी केली आहे. संस्थेस मंजूर केलेल्या विषयांकीत भूखंडाचे क्षेत्र १३८९.०६ चौ.मी. व अभिन्यासातील रस्ते, विकास रस्ते इ. बाबी मिळून एकूण २५०० चौ.मी. बिल्ट अप चटईक्षेत्र निर्देशाक अनुज्ञेय आहे. संस्थेच्या उपरोक्त विनंतीबाबत शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

अ) संस्थेने प्रस्तावित केलेल्या २२ सभासदांबाबत परिच्छेद ५ मध्ये नमूद केलेला तपशिल विचारात घेऊन सदर २२ सभासद शासन निर्णय, दि. ९.७.१९९९ मधील तरतुदीनुसार पात्रतेचे निकष पूर्ण करित असल्याने सदर २२ सभासदांच्या सभासदत्वास खालील अटीस अधीन राहून मान्यता देण्यात येत आहे. तसेच रेणूका सहकारी गृहनिर्माण संस्थेनेच २२ सभासदांच्या नावांची शिफारस केली असल्याने संस्थेकडे बांधकामासाठी उपलब्ध होणा-या बिल्टप क्षेत्रामध्ये संस्थेने शिफारस केलेल्या २२ सभासदांच्या सदनिकांचे अनुज्ञेय क्षेत्र कमी करावे किंवा अधिक किफायतशीर प्रयोजनासाठी अनुज्ञेय क्षेत्र कमी ठेवावे याबाबत संस्थेनेच निर्णय घ्यावा.

बट :- सदर २२ सभासदांवर शासन पुरक पत्र क्रमांक-एलसीएस १०९५ / प्र.क्र. ३७ / ९५/ज-१, दि. ८.१.२००१ व दि. १०.२.२००१ मधील अटी बंधनकारक राहतील.

ब) प्रस्तुत प्रकरणी संस्थेस मंजूर भूखंडावरील बांधकाम क्षेत्राच्या जास्तीत जास्त १५ टक्के इतके क्षेत्र मुंबई विकास नियंत्रण नियमावलीनुसार अनुज्ञेय वाणिज्यिक प्रयोजनासाठी वापरण्यास शासन निर्णय दि. १४ जून १९८८ नुसार जमिनीच्या प्रचलित असलेल्या बाजारभावावर आधारीत प्रचलित दराने (प्राईम लेंडिंग रेट) परवाना फी आकारून मंजूरी देण्यात येत आहे.

क) संस्थेस मंजूर करावयाच्या मौजे वांद्रे येथील स.नं. ३४१ न.भू.क्र. ६२९ पै मधील हाऊस फॉर डिसहाऊससाठी राखीव असलेल्या भूखंडाच्या अभिन्यासातील भूखंड क्र. सी मधील एकूण सुमारे २५०० चौ.मी. बिल्टअप क्षेत्र दि. १.१.२००३ रोजीचे प्र.चौ.मी. रु. २०,५००/- इतकी तात्पुरत्या दराने संस्थेतोळ सभासदांच्या उत्पन्न गटानुसार येणारी सवलतीची कब्जेहक्काची किंमत वसूल करून नेहमीच्या अटी व शर्तीवर खालील अटीवर मंजूर करण्यात येत आहे.

अट :-१) विषयांकीत भूखंड हाऊस फॉर डिस हाऊस या प्रयोजनासाठी आरक्षण असल्याने बृहन्मुंबईच्या विकास नियंत्रण नियमावलीतील नियम क्रमांक-९ मधील टेबल क्रमांक ४ मधील तरतुदीअंतर्गत किमान घनता ३२५ सदनिका / हेक्टर आवश्यक असून किमान ५० टक्के सदनिका या १८० चौ. फूट कार्पेट क्षेत्राच्या असणे आवश्यक आहे. व त्यापैकी १० टक्के बांधलेल्या सदनिका ह्या महानगरपालिकेस (बांधकाम खर्च + १५ टक्के बांधकाम खर्च) च्या मोबदल्यात हस्तांतरित करणे आवश्यक आहे. प्रसंगत: सदर रेखांकनातील हाऊस फॉर डिस हाऊस चे आरक्षण वगळण्याची कार्यवाही स्वतंत्ररित्या सुरु असल्याने सदर आरक्षण वगळण्यास मान्यता मिळाल्यास प्रस्तुत अटीची आवश्यकता रहाणार नाही. तथापि सदर आरक्षण वगळले न गेल्यास भविष्यात विकास नियंत्रण नियमावलीतील आरक्षणाबाबतच्या उक्त तरतुदीनुसार कार्यवाही केल्यानंतर बांधकामाकरीता उपलब्ध होणा-या क्षेत्रामध्ये संस्थेच्या मान्यताप्राप्त सभासदांना कशाप्रकारे समावून घ्यावे याबाबतचा निर्णय संस्थेनेच घ्यावा. याबाबत क्षेत्रासंदर्भात शासनाकडून कोणतीही मदत केली जाणार नाही.

२) प्रश्नाधीन जमिनीचे मंजूरीच्या आदेशाच्या दिनांकाचे अंतीम मुल्यांकन सहाय्यक संचालक नगररचना यांजकडून निश्चित करून घेऊन त्यानुसार येणारी अंतीम कब्जेहक्काची किंमत व तात्पुरती किंमत या मधील फरकाची रक्कम विहित व्याजासह वसूल करावी व तशा आशयाचे लेखी हमीपत्र संस्थेकडून घेण्यात यावे.

२. हे जापन नगर विकास विभागाच्या आणि वित्त विभागाच्या सहमतीने (अनौपचारिक संक प्र.क्र. १६८ / ०३ / व्यय-९, दिनांक २६.९.२००३) निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,


(शिवाजी पाटणकर)

अवर सचिव

महसूल व वन विभाग

सोबत- परिशिष्ट-अ (मान्यताप्राप्त सभासदांची यादी)

प्रति,

जिल्हाधिकारी,

मुंबई उपनगर जिल्हा,

प्रशासकीय इमारत, चांदी (पूर्व), मुंबई - ५४

प्रतिलिपी :-

१) आयुक्त, कोकण विभाग, कोकण भवन, नवी मुंबई

२) जमाबंदी आयुक्त, व संचालक, भूमी अभिलेख, महाराष्ट्र राज्य, पुणे

३) उपसंचालक, भूमी अभिलेख, कोकण प्रदेश, मुंबई

४) महालेखापाल (लेखा परीक्षा) महाराष्ट्र राज्य, मुंबई / नागपूर

५) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र राज्य, मुंबई / नागपूर

६) सहाय्यक संचालक, नगररचना व मूल्यनिर्धारण, मुंबई उपनगर जिल्हा

७) वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई - ३२

८) नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई - ३२

९) ज-३ कार्यासन (निवड नस्ती) महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई - ३२




जमीनीची कब्जेहक्काची रकम - हिशोब तज्जा

भागे वाई

स. नं. ३००५. त्मसकी वसती वसती अंगणवास प्र. मधील भूखंड प्र. जेव्हा १३२८.०६ बी.मी. अंमक सत्वांत जाणा या अमेसा अतिरिक्त वटई निर्दिष्टांक इत्सादी मुळे देव हीकारे चौ.मी. क्षेत्र असो रकम चौ.मी. क्षेत्र

दिनांक १ जानेवारी, २००३ ची जमीनीची तात्पुरती अंतिम बाजारभावाची किंमत प्र. वी. भीटरला नुसार येणारी जमीनीची तात्पुरती/अंतिम कब्जेहक्काची रकम खालीलप्रमाणे -

उत्पन्न गट	उत्पन्नाची मर्यादा रु.	अनुस्यू वटई क्षेत्र चौ.मी.	सभासद संख्या	रकम वटई क्षेत्र चौ.मी.	सकल बाजार भावाच्या	सकलतीचा दर सयें	तात्पुरती/अंतिम कब्जेहक्काची रकम	शेरा
४	२५५००/- ३००००/- वर	१००.००	१०	१०००.०० १०००.००	२०%	रु. २०,९००/-	२९,००,०००/-	
३	५५००/- ते २००००/- पर्यंत २५५००/- पर्यंत	६०.८०	८	८८२.०६ ५४३.९० ४८३.२६	१५%	रु. ३,०५५/-	९०,५५,८००/- ९९,६६,३६०/-	
२	५०००/- ते १००००/- पर्यंत १५५००/- पर्यंत	४१.८२	३	१२६.५६ १२५.०६	१०%	रु. २०,५००/-		
१	५०००/- ते १००००/- पर्यंत	२७.८७	१	२५.६४ २५.८५	५%	रु. १,०२५/-		
			१२	१६९६.५३ १६९६.५३			रु. ५२,६६,३६०/-	



697

जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा यांचे कार्यालय

प्रशासकीय इमारत, १० वा मजला, सरकारी वसाहत, बांद्रा (पू) मुंबई-५१

679

दूरध्वनी : ६५५६७११, ६५५०१११

फॅक्स : ६५५६८०५

E mail - collrmsd@yahoo.com

क्रमांक : ११/३अ/एफ १३५

दिनांक : २९/१/२००४

वाचने :-

- १) शासन, महसूल व वन विभागाचे हेतुपत्र क्र.एलसीएस-२६००/१३४/प्रक्र.-४६/ज-३, दि.१६/१/२००३
- २) या कार्यालयाचा अहवाल समक्रमांक दिनांक १०/३/२००३
- ३) शासन, महसूल व वन विभागाचे जापन क्र.एलसीएस-२६००/१३४/प्रक्र.-४६/ज-३, दि.१२/१२/२००३
- ४) या कार्यालयाचे पत्र समक्रमांक दिनांक २२/१२/२००३.
- ५) संस्थेचे पत्र हमीपत्रासह दिनांक २३/१/२००४.

आदेश :-

मौजे वॉर्डे येथील सर्व क्र.३४१ पै न.भु.क्र.६२९ पै मधिल हाऊस फॉर डिस हाऊससाठी राखीव असलेल्या भूखंडाच्या अभिन्यासातील भूखंड क्र.सी मधिल १३८९ चौ.मी क्षेत्राचा भूखंड रेणुका सहकारी गृहनिर्माण संस्थेस मंजूर करण्याबाबत शासनाचा हेतु असल्याचे संस्थेस शासनाने दि.१६.१.२००३ चे हेतुपत्र निर्गमित केल्यानंतर संस्थेने सभासदांच्या उपलब्ध करून दिलेल्या माहितीच्या आधारे सभासदांना मान्यता देणे तसेच विषयाकित भूखंडावरील एकूण बांधकामाच्या १५ टक्के क्षेत्राच्या वाणिज्यीक प्रयोजनासाठी वापर करण्यास परवानगी देण्याची संस्थेने शासनास विनंती केली होती. संस्थेस मंजूर करण्यांत येत असलेल्या भूखंडाचे क्षेत्र १३८९.०६ चौ.मी.व अभिन्यासातील रस्ते, विकास रस्ते इ.बाबी मिळून एकूण २५.०० चौ.मी.ब्लिट अप चटईक्षेत्र निर्देशांक अनुज्ञेय आहे. संस्थेच्या विनंतीबाबत शासनाने खालील प्रमाणे निर्णय घेतल्यानुसार त्यास याद्वारे मंजूरी देण्यांत येत आहे.

अ) सभेतच्या यादीत दर्शविण्यांत आलेल्या २२ सभासदांच्या नावांस खालील अटीस अधिन राहून मान्यता देण्यात येत आहे. तसेच संस्थेनेच २२ सभासदांच्या नावाची शिफारस केली असल्याने संस्थेकडे बांधकामासाठी उपलब्ध होणाऱ्या ब्लिटअप क्षेत्रामध्ये संस्थेने शिफारस केलेल्या २२ सभासदांच्या सदनिकांचे अनुज्ञेय क्षेत्र कमी करावे किंवा अधिक किफायतशिर प्रयोजनासाठी अनुज्ञेय क्षेत्र कमी ठेवावे याबाबत संस्थेनेच निर्णय घ्यावा.

अट - संदर २२ सभासदांवर शासन पुरक पत्र क्र एलसीएस/१०९५/प्रक्र ३७/१५/ज-१/दि.८.१.२००१ व

दि.१०.२.२००१ मधिल अटी बंधनकारक राहतील.

ब) प्रस्तुत प्रकरणी संस्थेस मंजूर भूखंडावरील बांधकाम क्षेत्राच्या जास्तीत जास्त १५ टक्के इतके क्षेत्र मुंबई विकास नियंत्रण नियमावलीनुसार अनुज्ञेय वाणिज्यीक प्रयोजनासाठी वापरण्यास शासन निर्णय दि.१४.६.१९८८



699

681

नुसार जमिनीच्या प्रचलित असलेल्या बाजारभावावर आधारित प्रचलित दराने (प्राईम लॅण्डिंग रेट) परवाना फि आकारून मंजूरी देण्यास शासनाने परवानगी दिली आहे. प्रश्नाधिन जमिनीचा सन २००५ सालचा वाणिज्यीक वापरसाठी जमिनीचा तात्पुरता दर रु. २१५.२०/- धरून अधिमुल्याची / परवाना फि ची वार्षिक तात्पुरती रक्कम रु. १६,७३,२९८/- येते.

अट १. शासनाचे प्रचलित धोरणानुसार संस्थेच्या इमारतीमधील एकूण बांधकाम क्षेत्राच्या जास्तीत जास्त १५% चटई क्षेत्र विकास नियंत्रण नियमावलीतील तरतुदीनुसार अनुज्ञेय ठरणाऱ्या वाणिज्यीक प्रयोजनासाठी वापरण्यात यावे. या किफायतशीर प्रयोजनासाठी जेवढे क्षेत्र प्रत्यक्षात वापरात आणावयाचे आहे ते बांधण्यासाठी अनुज्ञेय बांधकाम क्षेत्र निर्देशांकानुसार जितकी जमीन काल्पनिकरित्या लागणार असेल तितक्याच जमिनीसाठी प्रयोजनामध्ये बदल करण्यांच्या वेळी प्रचलित असलेल्या पूर्ण बाजारभावावर आधारित प्रचलित दराने (प्राईम लॅण्डिंग रेट) परवाना फी प्रतीवर्षी शासनास भरणा करावी लागेल.

२. शासनाने निश्चित केलेल्या परवाना फि च्या दरा मध्ये दर पंधरा वर्षांनी तेव्हाचा बाजारभाव व प्रचलित बिनशेतीदर व प्रचलित धोरणानुसार सुधारणा करण्यांत येईल.

३. व्यापारी प्रयोजनासाठी उपयोगात आणावयाचे क्षेत्र वजा जाता शिल्लक राहणाऱ्या चटई क्षेत्राचा उपयोग सभासदांच्या उत्पन्नगटाची मर्यादा व अनुज्ञेय चटई क्षेत्राची मर्यादा विचारात घेवून जास्तीत जास्त निवासी गाळे बांधण्याकरिता करावा.

४. व्यापारी कारणाकरिता मंजूर करण्यांत येणाऱ्या क्षेत्राची स्वतंत्र इमारत बांधता येणार नाही.

५. सदर व्यापारी प्रयोजनाची अंमलबजावणी कृन्मुंबई महानगर पालीकेने इमारत बांधण्यास परवानगी दिल्यापासून दोन वर्षांत करणे आवश्यक राहिल, अन्यथा परवानगी आपोआप रद्द होईल.

६. वरील परिच्छेद (ब) मध्ये दर्शविण्यांत आलेली परवाना फिची रक्कम तात्पुरती असून संस्था वाणिज्यीक वापर ज्या तारखेस सुरु करील त्या तारखेस असणारे प्रचलित बाजारमुल्य, प्रचलित बिनशेती दर, प्रचलित शासनाचे धोरण इ. बाबी विचारात घेवून परवाना फि अंतीमरीत्या ठरविण्यांत येईल. याबाबत संस्थेची कोणतीही तक्रार राहणार नाही.

७. अंतीमरीत्या ठरविण्यांत आलेली परवाना फि जास्त आल्यास संस्थेने तात्पुरती भरलेली परवाना फि व अंतीमरित्या ठरविण्यांत आलेली परवाना फि यामधील फरकाची रक्कम प्रचलित दराने व्याजासह भरणे आवश्यक राहिल.

क) संस्थेस मंजूर करावयाच्या क्षेत्रासाठी प्रती चौ.मी. रु. २०५.००/- इतक्या तात्पुरत्या दराने संस्थेतील सभासदांच्या उत्पन्न गटानुसार तात्पुरती कब्जेद्वाराची रक्कम रु. ५२,९६,३६०/- संस्थेने एका महिन्यात पे ऑर्डर द्वारे या कार्यालयात भरणे करावयाची होती. संस्थेने सदरची रक्कम पे ऑर्डर द्वारे या कार्यालयांत भरणे केली आहे. प्रश्नाधिन जमीन मंजूरीच्या आदेशाच्या १ जानेवारी रोजी अस्तित्वात असलेली किंमत सहव्ययक संचालक, नगर रचना मुल्यनिर्धारण विभागाकडून निर्धारित करून घेण्यात येत आहे. प्रश्नाधिन जमीनीची अंतीम किंमत तात्पुरत्या किंमतीपेक्षा



701

683

अधिक आल्यास फरकाची रक्कम संस्था शासनास प्रचलीत दराने व्याजासह भरणा करील. याबाबत संस्थेने रु.२०/-च्या मुद्रांकीत पेरपर हमीपत्र या कार्यालयास सादर केले आहे.

ड) सोबतच्या परिशिष्ट अ मध्ये दर्शविण्यात आलेल्या २२ सभासदांसह संस्थेची सहकारी गृहनिर्माण कायदांतर्गत नोंदणी करून त्या बाबतच्या प्रमाणपत्राची प्रमाणीत प्रत, तसेच निवडून आलेल्या कार्यकारणी सदस्यांची यादी संस्थेच्या ठरावाच्या प्रमाणीत प्रतीसह या कार्यालयास सादर करावी. संस्थेने प्रश्नाधीन जमीनीच्या प्रदानाबाबत शासनाशी करारनामा करावा, संस्थेस याबाबत स्वतंत्रपणे कळविण्यांत आल्यानंतर संस्थेच्या पदाधिका-यांनी या कार्यालयांत उपस्थित राहून करारनाम्यावर सह्या कराव्यात.

इ) विषयांकीत भूखंड हाऊस फॅर डिस्ट्रिक्ट्स या प्रयोजनासाठी आरक्षित असल्याने बृहन्मुंबईच्या विकास नियंत्रण नियमावलीतील नियम क्र.९ मधील टेबल क्र.४ मधील तरतुदी अंतर्गत किमान घनता ३२५ सदनिका/हेक्टर आवश्यक असून किमान ५.०%सदनिका या १२० चौ.फुट कारपेट क्षेत्राच्या असणे आवश्यक आहे. व त्या पैकी १०%बांधलेल्या सदनिका या महानगरपालीकेस (बांधकाम खर्च अधिक १५%बांधकाम खर्च)च्या मोबदल्यात हस्तांतरीत करणे आवश्यक आहे. प्रसंगत: सदर रेखांकनातील हाऊस फॅर डिस्ट्रिक्ट्स चे आरक्षण वगळण्याची कार्यवाही स्वतंत्रपणे सुरु असल्याने सदर आरक्षण वगळण्यास मान्यता मिळाल्यास प्रस्तुत अटीची आवश्यकता राहणार नाही. जोपर्यंत सदर कार्यवाही पूर्ण होत नाही तोपर्यंत इमारत आरखडे मुंबई महानगरपालिकेने सादर करू नयेत. तथापी सदर आरक्षण वगळले न गेल्यास भविष्यात विकास नियंत्रण नियमावलीतील आरक्षणा बाबतच्या उक्त तरतुदीनुसार कार्यवाही केल्यानंतर बांधकामाकरिता उपलब्ध होणाऱ्या क्षेत्रामध्ये संस्थेच्या मान्यताप्राप्त सभासदांना कशाप्रकारे सामावून घ्यावे याबाबतचा निर्णय संस्थेने घ्यावा यासंबंधातील क्षेत्राबाबत शासनाकडून कोणतीही मदत केली जाणार नाही.

फ) शासन महसुल व वन विभागाच्या निर्णय क्र. ग्लसीएस-२०१५/प्रक ३१७/१५/ज-१/दि.१.७.१९ मधील अटी व शर्ती संस्थेवर मान्य व बंधनकारक राहतील.

जमीन मंजूरी बाबत निर्धारित करण्यात आलेल्या अटी व शर्ती तसेच उक्त अटी व शर्ती मान्य व बंधनकारक राहतील असे हमीपत्र संस्थेने सादर केले आहे. यास्तव संस्थेने प्रश्नाधीन जमीनीच्या अभिन्यासातील भूखंड क्र. सी चा ताबा नगर भूमापन अधिकारी वाद्रे यांचेमार्फत घ्यावा.

प्रति,
श्री.डि.पी.सावंत
मुख्य प्रवर्तक
रेणुका सहकारी गृहनिर्माण संस्था (नि)
व्दारा १८ वसंत निवास नं २
४ था मजला, मोरवी लेन, मुंबई ४००००७

जिल्हा प्रतीवर जिल्हाधिकारी
यांची सही असे.

20/07/19

19.11.07
जिल्हाधिकारी
मुंबई उपनगर जिल्हाधिकारी



703

685

प्रत :- मा. प्रधान सचिव, (महसूल), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडे सक्रिय सहूर

प्रत :- तहसिलदार अंधेरी यांचेकडे माहिती व आवश्यक कार्यवाहीकरीता रवाना.

प्रत :- नगर भूमापन अधिकारी वांद्रे, मुंबई यांचेकडे रवाना.

२/- संस्थेस प्रश्नाधीन जमीनीचा ताब्या देऊन ताब्यापावती, नकाशा व सुधारीत मालमत्ता कार्डाचा उतारा प्रत्येकी तीन प्रती या कार्यालयांस सादर कराव्यात.

प्रत :- कार्यकारी अभियंता (इमारत प्रस्ताव) एच वॉर्ड, आर.के.पाटकर मार्ग, वांद्रे (प) यांचेकडे माहिती व आवश्यक कार्यवाहीकरीता रवाना.

श्री.के.ए.ए.पी.
शुद्ध प्रतीवर जिल्हाधिकारी
वांद्रे सही बसे

जिल्हाधिकारी
मुंबई उपनगर जिल्हाकरीता

ISSUB
NB
29/1/04

29/1/04



705

687

जिल्हाधिकारी, मुं.उ.जि. यांचे आदेश क्र.११/३अ/एफ-२३५,
दिनांक २/१/२००४ सोबतचे
परिशिष्ट-अ

अ.क्र.	सभासदाचे नांव	
१)	श्री. दत्तात्रय पांडुरंग सावंत	मुख्यप्रवर्तक
२)	श्री. सुधीर खानापुणे	
३)	श्री. शंकर भिसे	
४)	श्री. आनंद रायते	
५)	श्री. जगदीश पाटील	
६)	श्री. नितीन करीर	
७)	श्री. शैलेश पाटील	
८)	कु. मनिषा म. बेहरे	
९)	श्री. रमाकांत अस्मर	
१०)	श्रीमती सुलोचना वसंत आरोलकर	
११)	श्री. शाम रामजीवन दरक	
१२)	कु. प्रियांका दि. शाह	
१३)	श्री. धनंजय गो. मांद्रिकर	
१४)	श्री. अरविंद पां. सावंत	मागासवर्गीय
१५)	श्री. राजीव निवतकर	
१६)	श्री. विवेक अ. पवार	
१७)	श्री. आबाजी घा. साखरे	मागासवर्गीय
१८)	श्री. माणिकराव बाचोटीकर	मागासवर्गीय
१९)	श्री. हरी दी. वावळे	मागासवर्गीय
२०)	श्री. राजीव ओंकारनाथ जलोटा	
२१)	श्री. बिपीन दिगंबर गपचूप	
२२)	श्री. अजय भूषण पांडे	

स्थळ प्रतीवर जिल्हाधिकारी

यांची सही बसे.

जिल्हाधिकारी,

मुंबई उपनगर जिल्हाधिकारीता

